

अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका,
मदतनीस यांचे मानधन केंद्र शासनाच्या PFMS
प्रणालीद्वारे आयुक्तालयामार्फत अदा करण्यास
मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
महिला व बाल विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: एबावि-२०१५/प्र.क्र.२७९/का.६
नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक : १४ फेब्रुवारी, २०१७

- वाचा :-** (१) महिला व बाल कल्याण विभाग पत्र क्रमांक एबावि-२०१५/प्र.क्र.२७९/का.०६, दिनांक २५ एप्रिल २०१६
(२) आयुक्तालय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांचे पत्र क्र.एबाविसेयो/का-३/
सेममानधन/१६-१७/१६६५, दि.१२/०५/२०१६
(३) महिला व बाल विकास विभाग पत्र क्र.एबावि-२०१५/प्र.क्र.२७९/का.६, दिनांक १७ ऑक्टोबर २०१६
(४) महिला व बाल विकास विभाग पत्र क्र.एबावि-२०१५/प्र.क्र.२५३/का.६, दिनांक २ जानेवारी २०१७
(५) महिला व बाल विकास विभाग पत्र क्र.एबावि-२०१५/प्र.क्र.२७९/का.६, दिनांक २१ जानेवारी २०१७

प्रस्तावना :-

राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मानधन जिल्हास्तरावरून
आहरित करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये CPM (Cash Management Project) प्रणालीद्वारे थेट
जमा करण्यासाठी विभागाच्या दिनांक २५.०४.२०१६ च्या पत्रान्वये मान्यता देण्यात आली होती. आता केंद्र
शासनाने अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मानधन PFMS (public Financial
Management System) या प्रणालीद्वारे प्रदान करण्याबाबत सूचित केले आहे. आयुक्त एकात्मिक बाल
विकास सेवायोजन यांनी मानधनाची रक्कम आयुक्तालय स्तरावरून एकत्रित गोषवारा पध्दतीने आहरित करून
अंगणवाडी कर्मचा-यांच्या खात्यामध्ये PFMS (public Financial Management System) या प्रणालीद्वारे थेट
जमा करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. अंगणवाडी कर्मचारी यांचे मानधन वेळेत मिळण्यासाठी व मानधन
वाटप कामकाजात पारदर्शकता रहाण्यासाठी PFMS प्रणालीद्वारे मानधन प्रदान करण्याची बाब शासनाच्या
विचाराधीन होती

शासन निर्णय:-

राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मानधन आयुक्तालय
स्तरावरून PFMS (Public Financial Management System) या प्रणालीद्वारे अंगणवाडी कर्मचा-यांच्या बँक
खात्यामध्ये थेट जमा करण्यास शासन मंजूरी देत आहे. सदर प्रणाली खालील कार्यपध्दतीचा वापर करून
तातडीने कार्यन्वीत करण्यात यावी.

- १) आयुक्तालयस्तरावर राज्यातील सर्व प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका
यांची एकत्रित हजेरी व त्याद्वारे देयक तयार करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती संकलित करणेसाठी
आयुक्तालयाने खाजगीरित्या विकसित केलेली संगणक प्रणाली (Software) मध्ये माहिती तंत्रज्ञान विभागाने
सुचविलेले बदल विचारात घेऊन त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्यात याव्यात.

- २) आयुक्तालयाने विकसित केलेल्या संगणक प्रणालीमध्ये राज्यातील सर्व सेविका, मदतनीस यांची नावे, बँक खाते क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, आहरण व सवितरण अधिकारी यांची माहिती अपलोड करण्यात यावी.
- ३) मुंबई प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे फेब्रुवारी २०१७ चे मानधन PFMS प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात यावे. तसेच राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मार्च-२०१७ मधील मानधन प्रायोगिक तत्वावर त्यांच्या बँक खात्यात PFMS प्रणालीद्वारे थेट जमा करण्यात यावे. मात्र एप्रिल-२०१७ पासून अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मानधन PFMS प्रणालीद्वारेच अदा करण्यात यावे.
- ४) आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी संचालक, माहिती तंत्रज्ञान व संचालक लेखा व कोषागारे यांच्याशी समन्वय ठेऊन PFMS प्रणालीद्वारे मानधन अदा करण्यासाठी येणा-या अडचणींचे निवारण करून घ्यावे. तथापि मार्च-२०१७ अखेरपर्यंत सदर प्रणाली पुर्णपणे राज्यात कार्यन्वीत होईल याची दक्षता घ्यावी.

सदर शासन निर्णय वित्त विभाग, कोषा प्रशा-५, अनौ सं.क्र.११२/२०१६ अन्वये प्रदान केलेल्या मान्यतेने व त्यांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०२१४१०५२४७२७३० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(मि.प.शेणॉय)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई
- २) मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
- ३) मा. मंत्री / राज्यमंत्री, महिला व बाल विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ४) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे स्वीय सहाय्य
- ५) प्रधान सचिव, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई
- ६) सचिव (महिला व बाल कल्याण विभाग), मंत्रालय, मुंबई
- ७) प्रधान सचिव, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई
- ८) प्रधान सचिव (वित्तीय सुधारणा), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
- ९) प्राचार्य, अंगणवाडी कार्यकर्ती प्रशिक्षण केंद्र (सर्व)
- १०) आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे
- ११) आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजन, नवी मुंबई
- १२) सर्व विभागीय आयुक्त

- १३) सर्व जिल्हाधिकारी
- १४) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
- १५) सर्व महानगरपालिका आयुक्त, महानगरपालिका
- १६) सर्व विभागीय उपायुक्त, महिला व बाल विकास
- १७) सर्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
- १८) सर्व मुख्य अधिकारी, नगरपालिका,
- १९) सर्व मंत्रालयीन विभाग
- २०) महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता) (लेखापरिक्षा), महाराष्ट्र मुंबई / नागपूर
- २१) महासंचालक, राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन, औरंगाबाद
- २२) सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (बाल कल्याण), जिल्हा परिषद
- २३) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- २४) निवासी लेखा परिक्षा अधिकारी मुंबई
- २५) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- २६) महिला व बाल विकास विभागातील सर्व कार्यासने
- २७) निवड नस्ती (कार्यासन ६).